

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) करिता अभ्यासक्रम निश्चित करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १० नोव्हेंबर, २०१५.

वाचा:-

शासन निर्णय क्रमांक: एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि.२९ जून, २०१५.

प्रस्तावना:-

केंद्र शासनाने बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ हा कायदा पारित केला असून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि.१ एप्रिल, २०१० पासून सुरु झालेली आहे. या कायद्यान्वये इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून विहित केलेले आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदी विचारात घेवून दिनांक २९ जून २०१५ च्या शासन निर्णयान्वये सन २०१५-१६ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती असे करण्यात आले आहे. सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी मध्ये व इयत्ता ८ वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्याकरिता समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी करिता अभ्यासक्रम निश्चित करण्याकरिता पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

- | | |
|--|--------------|
| १) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे | - अध्यक्ष |
| २) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे | - सदस्य सचिव |
| ३) संचालक, प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे | - सदस्य |
| ४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे | - सदस्य |
| ५) श्री. सुभाष कांबळे, प्राचार्य, डाएट, बुलढाणा | - सदस्य |
| ६) श्री.बनकर, वरिष्ठ अधिव्याख्याता, डाएट, सातारा | - सदस्य |
| ७) श्रीमती सविता काजरेकर, मुख्याध्यापिका, सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे | - सदस्य |
| ८) श्रीमती पूजा जाधव, उपशिक्षिका, विद्यानिकेतन शाळा क्र.८, कोथरुड, पुणे-३८ | - सदस्य |
| ९) श्रीमती नलावडे, निवृत्त मुख्याध्यापिका, सन्मित्र मंडळ संचालित बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळा, मुंबई | - सदस्य |
| १०) श्रीमती शलाका परब, निवृत्त मुख्याध्यापिका, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा, दहिसर, पूर्व. | - सदस्य |
| ११) श्री.म्हाप्रळकर, शिक्षक, आय.इ.एस.नाबर गुरुजी मराठी प्राथमिक विद्यालय, मुंबई. | - सदस्य |

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१११०१५१९०४४१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Baban

Ranganath Mali

Digitally signed by Baban Ranganath Mali
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Under
Secretary, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=058a3365edca1bab7b5a512fa9b602a739d12b558
19b89fd7154a7a28ccbaa1e,
serialNumber=d2974b67a90018e618d5e11ffd00382f06354
2cc3d866753cfd5a4ad652b1908, cn=Baban Ranganath
Mali
Date: 2015.11.10 15:20:34 +05'30'

(बी.आर.माळी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मुंबई.
२. मा.मंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व)
३. मा.राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव (सर्व)
५. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मंडळ, पुणे
७. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
८. संचालक, प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
१०. श्री. सुभाष कांबळे, प्राचार्य, डाएट, बुलढाणा
११. श्री.बनकर, वरिष्ठ अधिव्याख्याता, डाएट, सातारा
१२. श्रीमती सविता काजरेकर, मुख्याध्यापिका, सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे
१३. श्रीमती पूजा जाधव, उपशिक्षिका, विद्यानिकेतन शाळा क्र.८, कोथरुड, पुणे-३८
१४. श्रीमती नलावडे, निवृत्त मुख्याध्यापिका, सन्मित्र मंडळ संचालित बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळा, मुंबई
१५. श्रीमती शलाका परब, निवृत्त मुख्याध्यापिका, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा, दहिसर पूर्व.
१६. श्री.म्हाप्रळकर, शिक्षक, आय.इ.एस.नाबर गुरुजी मराठी प्राथमिक विद्यालय, मुंबई.
१७. निवडनस्ती.